

*hauen, zerspalten:* चषालं ये म्रश्चयूपाय तन्नति RV. 1, 162, 6. तन्नद्वैव शो-  
चिषा 127, 4. वृथा यत्तदनुयाति पृथ्वीम् 6, 12, 5. (स्वरवः) पान्चो स्वाधि-  
तिस्ततत् 3, 8, 6. निधाय तद्वपते यत्र काष्ठे काष्ठे स उद्धनः AK. 3, 3, 35. H.  
919. वास्यैकं (lies: वास्यैकं d. i. वास्या + एकम्) तन्नतो (gen. des partic.)  
वाङ्गे चन्दनेनैकमुद्धतः MBh. 1, 4605. आत्मानं तन्नति क्षेष वनं परशुना य-  
था 8, 4161. आच्छादयेतामन्योऽन्यं तन्नतुर्येषुभिः 4, 1883. 6, 1637. R. 6,  
90, 16. शैरश्रीविपाकारैस्ततन्नाते परस्परम् MBh. 3, 1585. प्रच्छादयेता-  
मन्योऽन्यं तन्नमापो महेषुभिः HARIV. 13411. 13415. MBh. 6, 1682. 9, 1259.  
(अश्वः) सुतावल्गितपादस्तु तन्नमापो धरो वृष्टिः HARIV. 4302. तष्ट = लष्ट =  
तनूकृत AK. 3, 2, 48. H. 1486. — 2) *verfertigen, ausarbeiten* (aus Holz  
oder anderem Stoff); *machen, schaffen* überh. Im Veda häufig von den  
*künstlichen Arbeiten* der Rbhū. Nir. 4, 19. रथम् RV. 5, 2, 11. 31, 4. 73,  
10. धेनुम् 1, 20, 3. 111, 1. 4, 36, 5. 1, 181, 7. अस्मा इडु लष्टा तन्नद्वैवम् 61, 6.  
सलिलानि 164, 41. आचार्यस्ततन्न नभसी AV. 11, 5, 8. 14, 1, 60. — इह अ-  
वौ वीरवत्तन्ता नः RV. 4, 36, 9. तन्नद्यत्तं उशना सकृसा सकृः 1, 51, 10.  
Oft vom *geistigen Schaffen* oder *Erfinden*: धियम् RV. 1, 109, 1. वचांसि  
6, 32, 1. ब्रह्मं 1, 62, 13. मन्त्रम् 7, 7, 6. 2, 19, 8. (स्तोमः) कृदा तष्टः 1, 171, 2.  
67, 4 (2). 6, 16, 47. 10, 71, 8. यो वा गर्तं मन्सा तन्नदेतम् 7, 64, 4. 10, 5, 6. —  
3) *zurechtmachen zu, zubereiten; hinwirken auf:* पितरं पुनर्युवाना च-  
द्राय तन्नद्य RV. 4, 36, 3. इमां धियं सातये तन्ता नः 3, 54, 17. वाशीभिर्यामि-  
रमृताय तन्नद्य 10, 53, 10. तन्नते सूर्याय चिदेकंसि स्वे वर्षा समत्सु दासस्य  
नामं चित् 5, 33, 4. उत ब्रह्मण्या व्यं तुभ्यम् — विप्रो अतदम जिवसे 8, 6,  
33. 86, 10. — 4) *bedecken* oder *die Haut abziehen* Dhātup. 17, 13. — Vgl.  
लन्. — *caus.* तन्नयति, अततन्नत् P. 7, 4, 93, Sch.  
— *अनु* *Etwas zur Hilfe machen:* उत वा यस्य वाजिनोऽनु विप्रमते-  
नत (2 pl.) RV. 1, 86, 3.  
— *अय* *abspalten, abschneiden:* (स्कम्भः) यस्माद्दृचोऽपातन्नम् AV. 10,  
7, 20. वाच्याशकलमपतद्गुण्वति ङाट. Br. 3, 7, 1, 8.  
— *अव* s. अवतन्ना.  
— *आ* *verschaffen:* त आ तन्नन्मवौ रयिं नः RV. 3, 33, 8. 35, 6. 36, 8.  
1, 111, 2. आ तन्नत सातिमस्मभ्यम् 3.  
— *उद्* *aus Etwas herausbilden:* उत्तन्नतं स्वर्गं पर्वतेभ्यः RV. 7, 104, 4.  
— *निम्* *bilden, schaffen:* येन कृरी मन्सा निरतन्नत RV. 3, 60, 2. सूर-  
दश्च वसवो निरतष्ट 1, 163, 2. 164, 23. 4, 58, 4. Nir. 4, 13. AV. 1, 32, 3.  
यतो आवापृथिवी निष्टतन्तुः RV. 10, 31, 7. ङाङ्क. Cr. 16, 3, 11.  
— *प्र* *verfertigen:* प्र ये स्वस्वार्हणा तन्निरे युजे वञ्चं नृषदनेषु कारवः  
RV. 10, 92, 7.  
— *वि* *abspalten:* शिरो यदस्य त्रैतनो वितन्नत् RV. 1, 158, 5. वितष्ट  
(यूप) *bearbeitet, geschnitten* ङाट. Br. 3, 7, 1. Kāt. Cr. 8, 8, 23.  
— *सम्* 1) *behauen, bearbeiten; zusammenhauen, zerhauen:* संतष्ट  
(फलक) ङाङ्क. Cr. 17, 1, 12. Kāt. Cr. 22, 6, 10. Lāt. 8, 8, 12. संतद्य  
पुनस्तन्ना विधिवद्यष्टिं प्रोपयेद्यन्त्रे VARĀH. BRH. S. 42 (43), 29. निस्त्रिंशा-  
भ्यां सुतीक्ष्णामन्योऽन्यं संतन्नतुः MBh. 6, 3725. अन्योऽन्यं संतन्नताते  
रूपे 7, 6359. *verletzen* (durch Worte): संतन्नति वाग्भिः P. 3, 1, 76, Sch. Vop.  
8, 75 (निर्मर्त्सने). — 2) *verfertigen, bilden:* एता वै वृष्ण्युथता यज्ञा  
अतन्ननायवो नव्यं सम् RV. 2, 31, 7.  
2. तन् (= 1. तन्) *adj.* am Ende eines comp. *behauend, bearbeitend*  
*u. s. w.;* s. काष्ठतन्.

III. Theil.

*tann* (von *tann*) 1) *adj. zerhauend u. s. w.;* s. तपस्तन्. — 2) *m. a)* am  
Ende eines comp. = *tann Zimmermann* VARĀH. BRH. S. 86, 101. 105.  
Vgl. कौट°, ग्राम°. — *b)* N. eines Schlangendämons: तन्नोपतन्नाभ्याम्  
Kauç. 74. Vgl. तन्नक. — *c)* N. pr. eines Sohnes des Bharata: स (भरतः)  
तन्नपुष्कलौ पुत्रौ राजधान्योस्तदाख्ययोः (vgl. तन्नशिला) | अग्निभिद्य RAGH.  
15, 89. VP. 383. 386, N. 17. Būc. P. 9, 11, 12. LIA. I, Anh. xi, N. 21.  
N. pr. eines Sohnes des Vṛka Būc. P. 9, 24, 42.

*tannak* (wie eben) *m. 1) Behauer, Abhauer; Holzhauer, Zimmermann* AK.  
3, 4, 4. H. an. 3, 45. MED. k. 98. proparox. UGÉVAL. zu UṆADIS. 2, 32. वृत्त-  
तन्नाकाः R. 2, 80, 2. Vgl. काष्ठ°. — 2) *der Baumeister der Götter, Viçva-*  
*karmaṇ ÇABDAR.* im ÇKDR. — 3) *der Sûtradhāra, der Sprecher des Pro-*  
*logs im Drama,* SĀRAS. zu AK. ÇKDR. — 4) *oxyt. N. eines Schlangendämons*  
(vgl. तन्न) AK. TRIK. 1, 2, 6. H. 1309. H. an. MED. तस्यास्तन्नको वैशाले-  
यो वृत्स श्रातीत् AV. 8, 10, 29. ङाङ्क. GRH. 4, 18. Kauç. 28. 29. 56. Ind.  
St. 1, 35. MBh. 1, 774. fg. 1550. 1704. 1979. fgg. 2149. fgg. 2549. 3778.  
8236. 3, 5032. 5, 3625. 6, 4900. 7, 7873. 8, 4078. HARIV. 227. 267. 375.  
11233. 12466. 12821. R. 3, 36, 13. 5, 78, 9. 6, 37, 64. Suçr. 2, 275, 21. RAGU.  
16, 88. Hir. II, 14. VP. 149. RĀGA-TAR. 4, 216. Būc. P. 1, 12, 27. 18, 2.  
19, 4. 4, 18, 22. 5, 24, 29. Lot. de la b. l. 3. — 5) N. pr. eines Sohnes  
des Prasenaçit und Vaters des Bṛhadbala Būc. P. 9, 12, 8. — 6) *ein*  
*best. Baum* H. an.

*tannakīya* (von *tann*) *f. Bez. einer Localität gaṇa* नडादि (वित्त्वका-  
दि) zu P. 4, 2, 91. 6, 4, 153.

*tanna* (von *tann*) 1) *n. das Behauen, Beschnitzen, Bearbeiten* KĪTJ.  
Çu. 22, 6, 10. MADHUS. in Ind. St. 1, 14, 3 v. u. दारवाणो च तन्नापाम् *das*  
*Abschaben* M. 5, 115. तन्नापो दारुशृङ्गास्थाम् JĀG. 1, 185. — 2) *f. ई ein*  
*Werkzeug zum Behauen, — Schnitzen, Axt u. s. w.* H. 918. fälschlich त-  
न्नापी TRIK. 2, 10, 13.

*tannan* (wie eben) *m. Uṇ. 1, 155. ved. तन्नापाम् und तन्नापाम्* P. 6, 4, 9, Sch.  
1) *Holzhauer, Holzarbeiter, Zimmermann* Nir. 1, 14. AK. 2, 10, 9. H. 917.  
RV. 9, 112, 1. यज्ञा शिक्तः पुरावधीतन्ना कृस्तेन वास्या AV. 10, 6, 3. VS. 16, 27.  
KĀTU. 12, 10 in Ind. St. 3, 464. ङाट. Br. 1, 1, 1, 12. 3, 6, 4, 4. KĪTJ. Cr. 6,  
1, 5. ङाङ्क. Cr. 16, 11, 11. M. 4, 210 (wo तदपो वा° st. तदपोवा° zu lesen  
ist). 10, 107. MBh. 2, 1774. 5, 256. fgg. 13, 2575. R. GOA. 2, 90, 19. VA-  
RĀH. BRH. S. 42 (43), 29. तन्नायस्कारम् *ein Zimmermann und ein Schmied*  
P. 2, 4, 10, Sch. तदपो f. gaṇa गौरादि zu P. 4, 1, 41. — 2) N. pr. eines  
Lehrers ङाट. Br. 2, 3, 1, 31.

*tannav* *adj. (?)* MBh. 2, 907.

*tannashila* *f. N. einer der Hauptstädte der Gandhāra und des dazu*  
*gehörigen Gebietes, Tāṣṭā,* P. 4, 3, 93. gaṇa वर्णादि zu P. 4, 2, 82. MBh.  
1, 682. 834. R. 4, 43, 23. VARĀH. BRH. S. 14, 26. BURN. Intr. 362. 373. Lot.  
de la b. l. 689. fg. HIOPEN-TSANG I, 151. fgg. SCHIFFNER, Lebensb. 235  
(5). *m. pl. die Einwohner von T. VARĀH. BRH. S. 10, 8. im comp. 16, 26.*  
— Das Wort zerlegt sich in *tann* + *shila* und unter *tann* ist wohl aller  
Wahrscheinlichkeit nach der *Schlangendämon* zu verstehen.

*tannashilavati* (von *tannashila*) *f. Bez. einer Localität gaṇa* मघादि zu  
P. 4, 2, 86.

*tannitr* *nom. ag. von tann* P. 8, 2, 29, Sch.